

M - 254

Total No. of Pages : 3

Seat No.	
----------	--

B. A. (Part - I) (Semester - II) Examination, April - 2015

HOME SCIENCE (Optional) (Paper - II)

Fundamentals of Food and Nutrition

Sub. Code : 61253

Day and Date : Saturday, 18 - 04 - 2015

Total Marks : 40

Time : 12.00 noon. to 2.00 p.m.

- Instructions :**
- 1) All questions are compulsory.
 - 2) Figures to the right indicate full marks.
 - 3) Draw a neat diagram wherever necessary.

Q1) Complete the sentence choosing correct alternative :

[5]

- a) _____ is known as good chdestrol.
- i) L.D.L.
 - ii) H.D.L.
 - iii) T.D.L.
 - iv) HB
- b) Perishable food items should be kept in the _____.
- i) Refrigeratar
 - ii) water
 - iii) Dryer
 - iv) Hot water
- c) _____ provides an economical and quick source of calories.
- i) Protein
 - ii) Fat
 - iii) Carbohydrate
 - iv) Vitamin
- d) Mixture of gelatin and dry fruits and cream used in _____.
- i) Dessert salad
 - ii) seperate salad
 - iii) vegetable salad
 - iv) composed salad
- e) _____ deficiency anaemia is a major public health problem.
- i) Calcium
 - ii) Vitamin A
 - iii) Iodine
 - iv) Iron

P.T.O.

Q2) Write short note (any Three)

- Food adulteration
- Dietary survey
- Functions of calcium.
- Germination.
- Food allergy.

Q3) Solve the following questions (Any Two)

[20]

- Write on Maharashtrian food cuisines.
- Explain function, sources and RDA of proteins.
- Write on FPO and AGMARK.


मराठी रूपांतर

- सूचना :
- सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
 - उजवीकडील अंक संपूर्ण गुण दर्शवितात.
 - आवश्यक तिथे सुबक आकृत्या काढा.

प्र.1) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :

[5]

- अ) ----- हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हटले जाते.
- एल. डी. एल
 - एच. डी. एल.
 - टी. डी. एल
 - एच बी
- ब) नाशवंत अन्न पदार्थ हे ----- मधेच ठेवावे.
- रेफ्रीजरेटर
 - पाणी
 - ड्रायर
 - गरम पाणी



M - 254

- क) ----- हे सहज उपलब्ध होतात व किफायतशीर कॅलरी पुरवितात:
- i) प्रथिने ii) स्निग्धे
iii) कर्बोदके iv) जीवनसत्व
- ड) जिलेटिन, सुकामेवा आणि क्रीम चे मिश्रण ----- मधे वापरले जाते.
- i) डेझर्ट सॅलड ii) सेपरेट सॅलड
iii) व्हेजीटेबल सॅलड iv) कॅम्पोज्ड सॅलड
- इ) ----- अभावी होणारा रक्तक्षय ही मोठी सामाजिक आरोग्य समस्या आहे.
- i) कॅल्शियम ii) जीवनसत्व 'अ'
iii) आयोडीन iv) लोह

प्र.2) टिपा लिहा. (कोणतेही तीन)

[15]

- अ) अन्नभेसळ
ब) आहार सर्वेक्षण
क) कॅल्शियमची कार्ये
ड) मोड आणणे (अंकुरित करणे)
इ) फूड अॅलर्जी

प्र.3) खालील प्रश्न सोडवा (कोणतेही दोन)

[20]

- अ) महाराष्ट्रीयन "फुड कुझीन" वर लिहा.
ब) प्रथिनांचे कार्य, प्राप्तीसाधने व आर. डी. ए स्पष्ट करा
क) एफ. पी. ओ. आणि एगमार्क यावर लिहा.

